



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-अ-मध्य उप-विभाग

वर्ष ११, अंक ७]

शुक्रवार, फेब्रुवारी २८, २०२५/फाल्गुन ९, शके १९४६

[पृष्ठे ४, किंमत : रुपये २६.००

असाधारण क्रमांक १३

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम यांखालील (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त) आदेश व अधिसूचना.

नगरविकास विभाग

मंत्रालय, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई ४०० ०३२, दिनांक २८ फेब्रुवारी २०२५.

उद्घोषणा

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५.

क्रमांक एमयुएन-२०२०/प्र.क्र.८०/नवि-१८.—महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४०) (यात यापुढे ज्याचा उल्लेख “उक्त अधिनियम” असा करण्यात आला आहे) याच्या कलम ३४१ अ चे पोट-कलम (१) आणि कलम ३ चे पोट-कलम (३) मधील तरतुदीनुसार, महाराष्ट्र शासन याद्वारे गोंदिया जिल्ह्यातील फुलचूर व फुलचूरटोला या ग्रामपंचायतीचे स्थानिक क्षेत्र, ग्रामीण क्षेत्रातून नागरी क्षेत्रामध्ये संक्रमित होणारे संक्रमणात्मक क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट करण्याच्या आणि उक्त स्थानिक क्षेत्रासाठी “फुलचूर नगर पंचायत” या नावाने नगरपंचायत घटीत करण्याच्या दृष्टीने, उक्त अधिनियमाचे कलम ३४१ अ चे पोट-कलम (१), (१ब) आणि (२) मधील प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, अधिसूचना काढण्याचा आपला हेतू घोषित करीत आहे.

२. उक्त उद्घोषणेला आक्षेप घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने, ही उद्घोषणा महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून तीस दिवसांच्या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया, आमगाव रोड, फुलचूर टोला, गोंदिया-४४१ ६०१ यांच्याकडे त्याची लेखी कारणे सादर करणे आवश्यक असेल.

३. उक्त कालावधीमध्ये मिळालेल्या अशा कोणत्याही आक्षेपावर शासनाकडून विचार करण्यात येईल.

अधिसूचनेचा मसुदा

क्रमांक एमयुएन-२०२०/प्र.क्र.८०/नवि-१८.—ज्याअर्थी, शासनाने महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४०) (यात यापुढे ज्याचा उल्लेख “उक्त अधिनियम” असा करण्यात आला आहे) याच्या ३४१ अ चे पोट-कलम (१ब) आणि कलम ३ चे पोट-कलम (३) यांच्या तरतुदीनुसार, शासन उद्घोषणा, नगरविकास विभाग, क्रमांक एमयुएन-२०२०/

(१)

प्र.क्र.८०/नवि-१८, दिनांक २८ फेब्रुवारी, २०२५ याद्वारे महाराष्ट्र शासन असाधारण राजपत्र भाग १-अ, मध्य उप विभाग, दिनांक २८ फेब्रुवारी, २०२५ यामध्ये उद्घोषणा प्रसिद्ध केली असून, महाराष्ट्र शासनाने गोंदिया जिल्ह्यातील फुलचूर व फुलचूरटोला या ग्रामपंचायतीचे स्थानिक क्षेत्र, ग्रामीण क्षेत्रातून नागरी क्षेत्रामध्ये संक्रमित होणारे संक्रमणात्मक क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट करण्यासाठी व उक्त संक्रमणात्मक क्षेत्रासाठी “ फुलचूर नगरपंचायत ” या नावाने नगरपंचायत घटीत करण्यासाठी, उक्त अधिनियमाचे कलम ३४१ अ चे पोट-कलम (१), (१ब) आणि (२) या अन्वये अधिसूचना काढण्याच्या आपल्या प्रस्तावावर ती महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून तीस दिवसाच्या आत आक्षेप मागविण्यात आले ;

आणि ज्याअर्थी, प्राथमिक उद्घोषणा, नगरविकास विभाग, क्रमांक एमयुएन-२०२०/प्र.क्र.८०/नवि-१८, दिनांक मार्च, २०२५ स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आली ;

आणि ज्याअर्थी, अधिसूचनेत नमूद कालावधीत जिल्हाधिकारी, गोंदिया यांच्याकडे प्राप्त होणाऱ्या आक्षेपांचा शासनाकडून विचार करण्यात आला ;

आणि ज्याअर्थी, भारताचे संविधानाच्या अनुच्छेद २४३-थ च्या खंड (२) मध्ये नमूद केलेल्या बाबी विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाला, यासोबत जोडलेल्या अनुसूची “ अ ” मध्ये अधिक तपशीलवारपणे वर्णन केलेले उक्त स्थानिक क्षेत्र हे, संक्रमणात्मक क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट करणे इष्ट वाटते.

त्याअर्थी आता, उक्त अधिनियमाचे कलम ३४१ अ चे पोट-कलम (१), (१ब) आणि (२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून व त्याबाबतीत समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे उक्त स्थानिक क्षेत्र हे, संक्रमणात्मक क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट करीत असून, त्यासाठी उक्त अधिनियमाच्या कलम ३४१ अ चे पोट-कलम (२) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे, “ फुलचूर नगरपंचायत ” या नावाने एक नगरपंचायत घटीत करण्यात येत आहे. उक्त संक्रमणात्मक क्षेत्राच्या हद्दी यासोबत जोडलेल्या अनुसूची ‘ब’ मध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे असतील.

अनुसूची “ अ ”

संक्रमणात्मक क्षेत्राच्या अधिक तपशीलवारपणे वर्णन केलेले क्षेत्र

ग्रामपंचायत फुलचूर व ग्रामपंचायत फुलचूरटोला ता. जि. गोंदिया या ग्रामपंचायतीत असलेले संपूर्ण क्षेत्र.

अनुसूची “ ब ”

संक्रमणात्मक क्षेत्राच्या हद्दीचा तपशील.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (सन १९५९ चा क्रमांक तीन) अन्वये, स्थापन केलेल्या ग्रामपंचायत फुलचूर व ग्रामपंचायत फुलचूरटोला ता. जि. गोंदिया या ग्रामपंचायत क्षेत्राची हद्द.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

अनिरुद्ध व्यं. जेवळीकर,
शासनाचे उप सचिव.

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Mantralaya, Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk,
Mumbai 400 032, dated the 28th February 2025.

PROCLAMATION

MAHARASHTRA MUNICIPAL COUNCILS, NAGAR PANCHAYATS AND INDUSTRIAL TOWNSHIPS ACT, 1965.

No. MUN-2020/C.R.80/UD-18.—In pursuance of the provisions of sub-section (1B) of section 341A read with sub-section (3) of section 3 of the Maharashtra Municipal Councils, *Nagar Panchayats* and Industrial Townships Act, 1965 (Mah. XL of 1965) (hereinafter referred to as “the said Act”), the Government of Maharashtra hereby announces its intention to issue a notification in exercise of the powers conferred by sub-sections (1), (1B) and (2) of section 341A of the said Act, with a view to specify the local area of the village panchayats Fulchur and Fulchurtola in Gondia District, being an area in transition from a rural area to an urban area and to constitute a *Nagar Panchayat* by the name of “the Fulchur Nagar Panchayat” for the said transitional area.

2. Any person who entertains any objections to the said Proclamation is hereby required to submit the same in writing with the reasons therefor, to the Collector, Administrative Building, Amgaon Road, Fulchurtola, Maharashtra 441 601, within a period of thirty days from the date of publication of this Proclamation in the *Maharashtra Government Gazette*.

3. Any such objection which may be received during the said period will be considered by the Government.

DRAFT NOTIFICATION

No. MUN-2020/C.R.80/UD-18.—Whereas, by the Government Proclamation, Urban Development Department, No. MUN-2020/C.R.80/UD-18, dated the 28th February 2025 published in the *Maharashtra Government Gazette*, Part-I-A, Extraordinary, Central Division Supplement, dated the 28th February 2025, issued in pursuance of the provisions of sub-section (1B) of section 341A read with sub-section (3) of section 3 of the Maharashtra Municipal Councils, *Nagar Panchayats* and Industrial Townships Act, 1965 (Mah. XL of 1965) (hereinafter referred to as “the said Act”), the Government of Maharashtra had invited objections within a period of thirty days, from the date of publication thereof in the *Maharashtra Government Gazette*, to its proposal to issue a notification under sub-sections (1), (1B) and (2) of section 341A of the said Act, to specify the local area of the village panchayat Fulchur and Fulchurtola in Gondia District, being an area in transition from a rural area to an urban area and to be a transitional area and to constitute a *Nagar Panchayat* by the name of “the Fulchur Nagar Panchayat” for the said transitional area ;

And whereas, the Government Proclamation, Urban Development Department, No. MUN-2020/C.R.80/UD-18, dated the March 2025 was published in the local newspaper ;

And whereas, the objections received in pursuant to the said Proclamation by the Collector of Gondia District, within the specified period, have been considered by the Government ;

And whereas, having regard to the factors mentioned in clause (2) of article 243-Q of the Constitution of India, the Government of Maharashtra considers it expedient to specify the said local area, more particularly described in the Schedule “A” appended hereto, to be a transitional area.

Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-sections (1), (1B) and (2) of section 341A of the said Act and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby, specifies the said local area to be a transitional area, for which there shall

be constituted a *Nagar Panchayat*, as provided in sub-section (2) of said section 341 A of the said Act, by the name the *Fulchur Nagar Panchayat*. The boundaries of the said transitional area shall be such as are specified in Schedule “ B ” appended hereto.

Schedule “A”

Description of the transitional area

The entire area of Village Panchayat Fulchur and Village Panchayat Fulchurtola.

Schedule “ B ”

Boundaries of the transitional area

Boundaries of the area of the Village Panchayat of Fulchur and Fulchurtola constituted under the Maharashtra Village Panchayats Act (III of 1969).

By order and in the name of the Governor of Maharashtra,

ANIRUDDHA V. JEWLIKAR,
Deputy Secretary to Government.